

त्करणम् 32. उपसंहृततर 14. 16. 18. नात्युपसंहृत 12. — 3) kurz zusammenfassen, resumieren *Слѣж.* zu *Brh. Ār. Up. S. 15. 82. 90. 115. 144. 283. KULL.* zu *M. 1, 57. 12, 118. Comm. zu Bhāg. P. 12, 2, 44.* — 4) zurückziehen, einziehen: eine gezückte Waffe *Çāk. 94, 20. Mārk. P. 131, 24 (med.). 132, 3. 11. 14 (med.).* हेतुमप्यागते क्रायां नोपसंहृते हुमः *Spr. (II) 573. इन्द्रियाणि MBh. 14, 1302.* व्रपम् eine angenommene Gestalt wieder ablegen *Bhāg. P. 10, 3, 30.* — 5) hemmen, einstellen, unterdrücken *MBh. 7, 2064. fg.* कृपयेवोपसंहृत्य भासमस्तं ययौ रविः *Kathās. 73, 241. Mārk. P. 103, 13. गिरः Bhāg. P. 1, 9, 30.* उपसंहृतामर्षरोषवेग 5, 25, 6. 11, 13, 32. प्रेतणम् *Kathās. 45, 239.* उपसंहृतगान्धर्वा (so ist zu lesen) den Gesang eingestellt habend 120, 123. वनवासनिर्बन्धम् *Mārk. P. 109, 46 (med.).* उपसंहृतदेहमनोव्यापार *KULL.* zu *M. 1, 53.* अत्यमत्तारम् unterdrücken so v. a. nicht aussprechen *PAT.* zu *P. 8, 2, 89.* द्वादशवार्षिकस्योपसंहृतवात् so v. a. wohl davon nicht mehr die Rede ist *KULL.* zu *M. 11, 82.* — 6) absorbieren, zu Nichte machen *MBh. 1, 1336. Mārk. P. 46, 15.* ०कृत *Nṣ. Tāp. Up. in Ind. St. 9, 91. MBh. 16, 133. Mārk. P. 45, 14. 46, 2. 48, 2. Muir, ST. 1, 172, N. 25. fg. Bhāg. P. 5, 9, 6. 14, 39. 7, 8, 49. 9, 23, 27. Sarvadarśanas. 76, 15.* — 7) wohl in sich enthalten *Schol.* zu *P. 5, 1, 52.* — Vgl. उपसंहार *fg.* — desid. zu Nichte machen wollen *Bhāg. P. 5, 25, 3.*

— समुपसम् hemmen, einstellen: ०कृतसंप्रकार *Uttarar. 106, 6 (144, 4).*

— प्रतिसम् 1) zusammenziehen, zum Moore wird gesagt: प्रतिसंहृत्यतामात्मा *Hariv. 6529.* — 2) zurückhalten: यस्त्वद्य पातालमुखे पतत्तं पापी गृहीत्वा प्रतिसंहृतेत *MBh. 3, 15642.* zurückziehen, einziehen: eine gezückte Waffe 5, 7296. 14, 2024 (प्रत्यसंहृत्). 2083. *Ragh. 3, 64. 9, 57. 16, 80. Çāk. 11. 7, 3. Prab. 55, 13.* eine abgeschossene Waffe *MBh. 10, 706. चतुः* so v. a. nicht mehr hinschauen *Ragh. 15, 78.* — 3) hemmen, einstellen, unterdrücken: प्रणयम् *MBh. 3, 14668.* कोपम् 6, 2613. संरम्भम् 12, 8301. गिरम् *Çic. 2, 15.* कर्मण्यप्रतिसंहृते *R. 2, 22, 10.* — 4) absorbieren, zu Nichte machen *MBh. 12, 8275. Mārk. P. 46, 4. Sāh. D. 326, 16.* — 5) sich zusammennehmen *MBh. 5, 4500.* — Vgl. प्रतिसंहार. — caus. einstellen lassen: आभिषेचनिकी क्रियाम् *R. 2, 22, 26.* — desid. s. प्रतिसंज्ञिकीर्षु.

2. रुः, रुणीते grollen, böse sein Jmd (dat.): रुणानस्य मनुयुः *RV. 4, 25, 2. 2, 33, 15. Varuṇa 7, 86, 3. 104, 14. 8, 92, 12; vgl. अरुणान.* In der Stelle तमरुणादसुरमायया (Comm. स्ववशे कृतवती) *Çāk. B. 23, 4* scheint etwa अरुणात् brachte zu Fall gelesen werden zu müssen. — Vgl. रुणीय्.

— अभि Groll hegen, eifersüchtig sein auf (acc.) *RV. 8, 2, 19.*

3. रुः, रुयति s. रुय्.

रु (von 1. रुः) 1) adj. (f. ऋ, seltener ई) am Ende eines comp. *P. 3, 2, 9. 10. a) tragend; s. कवच०. — b) treibend, führend. उर्धभाग०* aufwärts *Suça. 1, 144, 11. अधोभाग० 19. अथकरा इन्द्रियाद्याः* auf Abwege *Kir. 5, 50. — c) hinbringend, befördernd: दुष्प्रवृत्ति०* eine schlechte Nachricht zu (प्रति) *Ragh. 12, 51. — d) entführend, raubend, Entwender: क्य० R. Gora. 1, 42, 25. दारराज्य० R. 4, 17, 38. Varāh. Brh. S. 15, 26. Spr. (II) 2584. Kathās. 32, 73. Bhāg. P. 3, 18, 11. 9, 8, 9. uneig.: अ-नङ्गाङ्ग० MBh. 14, 211. प्रज्ञा०, शक्ति० Spr. (II) 6773. ज्ञोवित० Kathās.*

39, 80. प्रतापायुःश्री० *Riāa-Tar. 6, 257. entziehend* so v. a. *über treffend: वनोजाविभकुम्भविधमकौ Spr. (II) 5896. — e) entfernend, verschendend, vertreibend* (ein Uebel), zu Nichte machend: अघ० *Kathās. 32, 51. श्रार्ति० 42, 82. Riāa-Tar. 3, 87. Bhāg. P. 1, 8, 43. 3, 4, 4. 8, 27. 4, 10, 30. इरामृत्यु० 8, 9, 21. Pañkar. 1, 4, 15. मदर्प० Spr. (II) 2454. रतिखेद० Sāh. D. 19, 18. शोक० MBh. 13, 902. अम० Kathās. 84, 2. सङ्गदोष० Bhāg. P. 3, 25, 24. सर्वपाप० Jāg. 3, 309. MBh. 3, 13414. पञ्च० MBh. 12, 10465. R. 1, 40, 26. अरि० MBh. 1, 2659. पृथु० (so ed. Bomb.) 14, 210. त्रिपर० Hariv. 10565. Spr. (II) 1525. सर्वभूत० Suça. 1, 181, 20. Pañkar. 4, 3, 59. = नशक० H. an. 2, 470. — f) für sich nehmend, erhaltend: ब्रह्मदाप० M. 3, 3. शरीरार्थकरा रुस्य *Kumāras. 1, 51. — g) hinreißend, entzückend: मनो-दृष्टि० R. 2, 96, 4. — 2) m. a) Divisor Colebr. Alg. 8. 13. 85. Journ. of the Am. Or. S. 6, 558. Comm. zu Ārjabb. 2, 27. — b) Hengst (!) Çau-naka in Z. f. vgl. Spr. 1, 442. Esel Çabdārthak. bei Wilson. — c) Feuer ebend. und H. an. — d) der Zerstörer als ein N. Çiva's AK. 1, 1, 1, 29. 3, 4, 3, 32. 19, 132. 37, 208. H. 198. H. an. Halā. 1, 11. Āçv. Gaṇ. 4, 8, 19. Çvetāçv. Up. 1, 10. M. 12, 124. MBh. 1, 4374. 7970. Hariv. 7198. 7455. 10565. 10632. fg. 10657. R. 1, 44, 9. 45, 27. Megh. 7. 45. Ragh. 4, 32. Kumāras. 1, 51. 7, 44. ad Çāk. 32, 5. Vikr. 48. Mālav. 46. Spr. (II) 203. 986. 2303. 6859. 7173. 7369. Sāh. D. 54, 2. Varāh. Brh. S. 43, 52. Kathās. 1, 45. 18, 213. 27, 142. Prab. 54, 12. Riāa-Tar. 1, 1. 72. 90. 2, 71. 134. 3, 1. 451. 482. 4, 38. Bhāg. P. 1, 2, 23. 2, 6, 31. 7, 39. 7, 10, 66. Verz. d. Oxf. H. 27, a, 4. 38. 46, a, 3. 80, a, 23. 276, b, 14. Sarvadarśanas. 98, 13. Pañkar. 63, 7. Vop. 5, 7. Hall 126. unter den 11 Rudra Gaṭādh. in Verz. d. Oxf. H. 82, a, 25. 190, a, 38. MBh. 12, 7585. Hariv. 166. Verz. d. Oxf. H. 82, b, 25. — e) N. pr. a) eines Dānava *MBh. 1, 2659. Hariv. 203. 2283. 12939. 14284. — β) eines Affen R. 6, 13, 8. 7, 5, 43. — γ) eines Autors Verz. d. Tüb. H. 13. eines Lexicographen Mhd. Anh. 1. eines Sohnes des Kubera Hall in der Einl. zu Viśavad. 12. — रु Riāa-Tar. 1, 90 fehlerhaft für रुः; vgl. Bhāg. P. 10, 35, 4. — Vgl. अशं०, अश्रमरी०, कवच०, तत०, ख०, गो०, ग्रन्थि०, तमो०, ताप०, धन०, धी०, पश्यतो०, पाप० (auch Bhāg. P. 4, 1, 46), पित्त०, पूषदत्त०, पृथ्वी०, प्राण०, प्राण० (auch MBh. 7, 2122), बीज०, भगनेत्र०, भाग०, भार०, भूत०, धान्ति०, मदन०, मनो०, मूल०, यशो०, रजो०, राङ्गमूर्ध०, रिकथ०, रोग०, वात०, वार्ता०, विष० (als adj. auch Suça. 1, 180, 13. ०करी विद्या *MBh. 1, 1204), शक्ति०, शासन०, शील०, शून्य०, श्री०, सन्न०, संदेश०, सर्व० (vom Tode Bhāg. 10, 34), सर्व०, सु०, सुधा०, स्मर०, स्मृति०.****

रुः m. a rogue, a cheat; a person of reflection; ein N. Çiva's Wilson nach Çabdārthak. Divisor und Division ohne Angabe einer Aut.

रुःकुमारठाकुर m. N. pr. eines Autors Notices of Skt Mss. 1, 136.

रुःकेश m. schlechte v. l. für रुःकेश VP. 2te Aufl. 2, 297.

रुःनेत्र n. N. pr. eines dem Çiva geheiligten Gebietes LIA. 1, 187, N. 1.

रुःगोविन्द m. N. pr. eines Autors: ०तन्नवागीश Notices of Skt Mss. 1, 161. ०वाचस्पति 117.

रुःचापारोपण n. Titel eines Schauspiels Verz. d. Oxf. H. 141, b, No. 289.

रुःचूडामणि m. Çiva's Diadem d. i. der Mond *Bhūnirajocā im ÇKDn.*

रुःजित् m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 127, b, No. 228.